



Sawant Manoj V.

**B.Com., G.D.C. & A
CERTIFIED AUDITOR**

49/302, M.H.B. Colony,
Dindoshi Nagar, Malad(E),
Mumbai - 400 097.

Ref No:

Date:

अंतर्गत लेखापरिक्षकांचा अहवाल

मी, रत्नागिरी तालुका कुणबी विकास सहकारी पतपेढी मर्यादित , मुंबई या संस्थेचा सोबत जोडलेला ३१/०३/२०२५ या दिनांकाचा तालेबंद व राग ०१/०४/२०२४ ते ३१/०३/२०२५ या सहकारी वर्षाचे उत्पन्न व खर्च पत्रक तपासले असून अहवाल करतो की,

१. माझ्या लेखापरिक्षणाच्या उद्देशान्साठी, माझ्या संपूर्ण ज्ञानाप्रमाणे व विश्वासाप्रमाणे खालीलप्रमाणे जरूर ती माहिती व खुलासे मला उपलब्ध झाले आहेत.
२. माझ्या मते व मला मिळालेली माहिती व खुलाशाच्या आधारे.
 - अ. तालेबंद व उत्पन्न खर्च संस्थेने ठेवलेल्या हिशेबी पुस्तकांशी जुळते असून ३१ मार्च २०२५ या दिनांकाचा तालेबंद संस्थेच्या व्यवहाराची (कामकाजाची) सत्य व वास्तव स्थिती दर्शवितो आणि उत्पन्न व खर्च पत्रकाचे बाबतीत त्या दिनांकात संपणाऱ्या वर्षातील नफ्याची/तोट्याची सत्य व वास्तव स्थिती दर्शवितो.
 - ब. संस्थेचे हिशेब हे त्यावरील टिपणीस पात्र राहून महाराष्ट्र सहकारी संस्थांच्या कायदानुसार आवश्यक ती सर्व माहिती देणारे आहेत व संस्थेच्या अर्थिक व्यवहाराची सत्य व वास्तव स्थिती दर्शवितात.
३. माझ्या मते संस्थेने महाराष्ट्र सहकारी संस्थांचा कायदा, नियम व संस्थेचे पोटनियम यांनुसार आवश्यक असणारी हिशेबी पुस्तके योग्य रितीने ठेवलेली आहेत.



(Signature)

स्थळ : मुंबई

दिनांक : ०४/०३/२०२५

सावंत मनोज व्ही
(प्रमाणित लेखापरिक्षक)
पॅनल क्र.B2-15078



S S M G & ASSOCIATES LLP

CHARTERED ACCOUNTANTS

वैधानिक लेखापरिक्षकाचा अहवाल

(महाराष्ट्र सहकारी संस्थांचा कायदा कलम 81 आणि महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम 69 (3) अन्वये द्यावयाचा)

प्रती,

मा. अध्यक्ष/सचिव,

रत्नागिरी तालुका कुणबी विकास सहकारी पतसंस्था मर्यादित

09/10, शांती निवास, तळमजला, फितवाला कॉस रोड,

एलफिस्टन रोड, मुंबई - 400 013.

संदर्भ : लेखापरिक्षक नेमणुक पत्र दिनांक 06/09/2024 व ठराव क्र. 7 सर्वसाधारण सभा दिनांक 01/09/2024

1. आर्थिक विवरण पत्रकाबाबत वैधानिक लेखापरिक्षण अभिप्राय

रत्नागिरी तालुका कुणबी विकास सहकारी पतसंस्था मर्यादित, मुंबई या संस्थेचे दि. 01/04/2024 ते दि. 31/03/2025 या वर्षातील आर्थिक विवरण पत्रकांचे लेखापरिक्षण केलेले असून त्यामध्ये दि. 31/03/2025 या दिनांकाचा ताळेबंद त्या दिनांकास संपणारे नफा-तोटा पत्रक या सहकारी वर्षाचे नफा तोटा पत्रक आणि त्यात समाविष्ट केलेल्या हिशोबाच्या धोरणांचा अर्थपूर्ण सारांश व इतर स्पष्टीकरणात्मक माहितीचा समावेश आहे.

2. आर्थिक विवरण पत्रकाबाबत व्यवस्थापनाची जबाबदारी :

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 आणि त्या अंतर्गत वनविलेले नियमान्वये आर्थिक विवरण पत्रके तयार करण्याची जबाबदारी व्यवस्थापनाची आहे. सदर जबाबदारीमध्ये आर्थिक पत्रके तयार करताना अपहार किंवा चुक यामुळे होणा-या लक्षनिय चुकांपासुन मुक्त राहतील असा प्रकारचे अंतर्गत नियंत्रण ठेवणेबाबत संकल्पना तयार करणे व ते अमलात आणणे याचा समावेश असेल.

3. लेखापरिक्षकाची जबाबदारी :

आर्थिक हिशोबपत्रके वनविणे ही संस्थेच्या व्यवस्थापनाची जबाबदारी असुन त्यावर मत प्रदर्शन करणे ही आमची जबाबदारी आहे. आम्ही आमचे लेखापरिक्षण हे भारतीय सनदीलेखापाल संस्था यांनी तयार केलेल्या तपासणीसाठी लागू असलेले मानदंड व महाराष्ट्र सहकारी संस्था कायदयास अनुसरून केलेली आहे. हया मानदंडानुसार आम्हाला आमच्या तपासणीची आखणी आणि अमलबजावणी अशा प्रकारे करावी लागते की ज्या येणे हया हिशोबात लक्षणीय चुका नाहीत हयाची सर्वसाधारण अशी खात्री पटेल.





4. लेखापरिक्षणामध्ये उघड न केलेले दोष आणि रक्कम पुरावा जमा करण्याची पध्दत आहे. व ते लेखापरिक्षकांच्या अभिप्रायावर अवलंबून आहे. यामध्ये महत्वाच्या चुकीच्या आर्थिक विवरण पत्रामधील धोक्याचे निवारण करण्याची पध्दत जर ती फसवणुक किंवा चुकीमुळे असेल त्यावर अवलंबून आहे. संस्थेने तयार केलेले आर्थिक विवरण अंतर्गत नियंत्रण आणि रास्त सादरीकरण विनियोजनेच्या वापराची पध्दत उचित परिस्थितीत योग्य आहे. लेखापरिक्षणामध्ये जमा खर्चाच्या मुल्यांकनाच्या विनियोजनेचा वापर आणि जमा खर्चाचा अंदाज त्याच प्रमाणे संपूर्ण आर्थिक विवरण पत्रकांचे सादरीकरण यांचा समावेश आहे.

5. आमच्या लेखापरिक्षणासाठी माझ्या संपूर्ण ज्ञानाप्रमाणे व विश्वासाप्रमाणे जरूर ती सर्व माहिती पुरावे व खुलासे आम्हाला उपलब्ध झाले आहेत.

अभिप्राय :

6. आमच्या मते आणि आम्हाला मिळालेल्या माहिती व खुलाशाच्या आधारे व आवश्यक असलेल्या माहितीच्या आधारे सदर संस्थेचे हिशोब व एकत्रीत टिपणी व महाराष्ट्र सहकारी संस्थांचा कायदा, महाराष्ट्र सहकारी संस्था नियम 1961 व इतर लागू असलेल्या कायद्यानुसार तसेच संस्थेसाठी लागणारे निबंधकाने वेळोवेळी जारी केलेले परिपत्रकानुसार आणि भारतामध्ये सर्वसाधारणपणे वापरली जाणारी हिशोबी तत्वानुसार सत्य व रास्त स्थिती दर्शविताने.

1. ताळेबंदाच्या वावतीत दिनांक 31/03/2025 ची संस्थेची स्थिती आणि

2. नफा-तोटा पत्रकाचे वावतीत त्या दिनांकास संपणा-या वर्षाचे अगर मुदतीच्या संस्थेच्या नफ्याची / तोट्यांची आमच्या सोवत जोडलेल्या लेखापरिक्षण अहवाल भाग अ, व आणि क मध्ये केलेल्या अवलोकनास पात्र राहून सत्य व रास्त स्थिती दर्शवित आहे.

7. इतर कायदेशीर व नियमावली संदर्भात अभिप्राय :

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमातील तरतुदीनुसार ताळेबंदपत्रक व नफा आणि तोटा पत्रक तयार करणेत आलेली आहेत.

8. मी अहवाल देतो की :

अ. माझ्या लेखापरिक्षणाच्या उद्देशासाठी, माझ्या संपूर्ण ज्ञानाप्रमाणे, माहितीप्रमाणे व विश्वासाप्रमाणे जरूर ती सर्व माहिती व खुलासे मला उपलब्ध झाले आहेत व ते पुरेसे आहेत.

ब. आमच्या तपासणीतून जितपत दृष्टीपतीस येईल, त्याप्रमाणे संस्थेने केलेले व्यवहार हे संस्थेच्या आधिकार मर्यादेच्या आतील आहेत.

क. आमच्या लेखापरिक्षणासाठी संस्थेच्या कार्यालयाकडून व तिच्या शाखांकडून आलेली विवरणपत्रे योग्य व परिपूर्ण आहेत.





9. आमच्या मताप्रमाणे तालेबंद आणि नफा-तोटा पत्रक यांचे अनुपालन लेखांकन मानकाप्रमाणे आहे .

10. मी पुढे असा अहवाल देतो की :

1. या अहवालासंदर्भातील तालेबंद व नफा-तोटा पत्रक हे हिशोबाची पुस्तके व विवरण पत्रकानुसार जुळतात .
2. आमच्या मते पुस्तकांच्या तपासणीतून जितपत दृष्टीपतीस येईल त्यावरून संस्थेने कायदानुसार आवश्यक अशी ती हिशोबाची पुस्तके ठेवली आहेत .
3. संस्थेच्या शाखांचे हिशोबाची तपासणी करून आलेले शाखा लेखापरिक्षकाचे अहवाल हे आमच्या लेखापरिक्षण अहवाल तयार करताना योग्य त्या ठिकाणी विचारात घेणेत आलेले आहेत .
4. संस्थेस चालु तपासणी कालावधीसाठी ऑडीट वर्ग " ब " देणेत येत आहे .

ठिकाण : मुंबई

दिनांक : 19/07/2025

For S S M G & ASSOCIATES LLP
Chartered Accountants



Saurabh R. Mane

Partner

(M.No.175788)

Panel No.A1-1021077